

अपर संचालक, गट-अ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय  
या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या दि.०१.०१.२०२४ रोजीच्या तात्पुरत्या  
ज्येष्ठतासूचीचे प्रारूप प्रसिद्ध करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार खनिकर्म विभाग  
शासन परिपत्रक क्र.- औसुवआ-०१२३/प्र.क्र.१२/कामगार-१  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- २२ मे, २०२४.

### परिपत्रक

अपर संचालक, गट-अ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या, दि.०१.०१.२०२४ रोजीच्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूचीचे प्रारूप या परिपत्रकासोबत जोडण्यात आले आहे.

२. सदर प्रारूप ज्येष्ठतासूची, ही, सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/१२, दि.२१.०६.२०२१ व त्यासंबंधीचे परिपत्रक दि.१३.०७.२०२१ मधील तरतूदीनुसार आणि मा.सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका (SLP) क्र.२८३०६/२०१७ वरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे.

३. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांना विनंती करण्यात येते की, सदर ज्येष्ठतासूची सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या (रजेवर/प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांसह) निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत त्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत अभिलेखात ठेवावी. तसेच सदर ज्येष्ठतासूच्यांसंदर्भातील आक्षेप/त्रुटी याबाबत संबंधितांनी १५ दिवसांत निवेदन सादर करावे.

४. त्याप्रमाणे प्राप्त झालेल्या निवेदनातील वस्तुस्थिती संबंधितांच्या उपलब्ध अभिलेख्यांवरून तपासून सविस्तर अभिप्रायांसह निवेदने शासनास यथाशीघ्र पाठवावीत. याबाबत १५ दिवसांत आक्षेप/माहिती प्राप्त न झाल्यास सदर ज्येष्ठतासूचीबाबत कोणताही आक्षेप नसल्याचे गृहीत धरून सदर तात्पुरती ज्येष्ठतासूची अंतिम करून शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०५२२१६३५४२१५१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( शिल्पा चौधरी )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति-

संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई.

संवर्गाचे नाव:- अपर संचालक, गट- अ

वेतनश्रेणी:- एस-२४: ७११००-२११९००

दि.०१ जानेवारी २०२४ ची तात्पुरती ज्येष्ठतासूची (दि.१.१.२०२३ ते दि.३१.१२.२०२३ या कालावधीत कार्यरत कर्मचाऱ्यांची).

(उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन परिपत्रक क्र. औसुवआ-०१२३/प्र.क्र.१२/कामगार-१, दि. २२ मे, २०२४ सोबतचे प्रपत्र)

ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्मदिनांक	प्रवर्ग	संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
१	श्री.दे.भ.गोरे	पदोन्नती	१४.०५.१९६६	इ.मा.व.	२१.०७.२०२२	२८.०६.२०२२	३१.०५.२०२४	मा.सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका (SLP) क्र.२८३०६/२०१७ वरील अंतिम निर्णयाच्या अधीन दि.२२.६.२०२२ रोजी अपर संचालक पदी तात्पुरते पदोन्नत.
२	श्रीम. शा.सा. होंदुले	पदोन्नती	०९.०६.१९७७	अ.जा.	२६.०६.२०२३	२६.०६.२०२३	३०.०६.२०३५	
३	श्री. वि.वि.लोंढे	पदोन्नती	०२.११.१९८३	वि.मा.प्र	०३.०७.२०२३	०३.०७.२०२३	३१.११.२०४१	

(शिल्पा चौधरी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.